

То

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai- 400 001.

**BSE Scrip Code: 507864** 

Dear Sir/Madam,

<u>Subject: -Submission of Newspaper clipping of Intimation of Corrigendum to the 39<sup>th</sup> Annual Report for</u>

FY 2023-24

Please find enclosed copies of advertisement published on today i.e. 09<sup>th</sup> August 2024 regarding corrigendum to the 39th Annual Report for FY 2023-24 scheduled to be held on 22<sup>nd</sup> August, 2024 in the Business Standards (English) and Mumbai Lakshdeep (Marathi).

This corrigendum shall also be uploaded on the Company's website.

Kindly take the same on record.

FOR PIONEER INVESTCORP LIMITED

(Riddhi Dilip Sidhpura)

**Company Secretary** 

Date: 09th August 2024

Place: Mumbai

(Rs. in Lakh, except per share data)

## BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH AT CHENNAI CP (CAA)/35/ (CHE)/CAA/2024 IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013

In the matter of sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013

And

e matter of Scheme of Amalgamation of Innova Solutions Private Limited, Datalnc Global Solutions Private Limited, Guru Gowri Krupa Technologies Private Limited, Monarch Info Services Private Limited, Volt Information Sciences (India) Private Limited, Arctern ulting Private Limited and ASAP Talent Management Solutions Private Limited with ACS al Tech Solutions Private Limited and their respective Shareholders and Creditors nnova Solutions Private Limited.

A company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Purva Primus, 12th Floor, No. 236, Okhiyampettai, Old Mahabalipuram Road, Kanchipuram – 600097, Tamil Nadu, India Represented by its Authorised Representative (Sunita Thakur) ...Petitioner/Transferor Company No. 1

NOTICE

Notice is hereby given that by an order dated 11th day of July 2024, the Chennai Bench of the National Company Law Tribunal has fixed the date of hearing of the Company Petition filed by the Petitioner Company (Innova Solutions Private Limited) under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of Scheme of Amalgamation of Innova Solutions Private Limited, Dataline Global Tech Solutions Private Limited, Guru Gowri Krupa Technologies Private Limited, Monarch Info Tech Services Private Limited, Volt Information Sciences (India) Private Limited, Monarch Info Tech Services Private Limited, Volt Information Sciences (India) Private Limited with ACS Global Tech Solutions Private Limited and their respective Shareholders and Creditors, on the 04th day of September 2024. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Counsel, notice of his intention, signed by him or his Advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's Counsel not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 7th day of August, 2024 CIBI VISHNU | P. GIRIDHARAN | PAWAN JHABAKH Counsel for the Petitioner No. 48. Vanguard House. 3rd Floor. Second Line Beach Road. Parrys. Chennai: 600001

## PINC

## PIONEER INVESTCORP LIMITED

CIN: L65990MH1984PLC031909

Regd. Office: 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel. no.: +91-22-6618 6633 / Fax:+91-22-2204 9195 / Website: www.pinc.co.in Email id: investor.relations@pinc.co.in

CORRIGENDUM TO THE 39TH ANNUAL REPORT FOR FY 2023-24

Pioneer Investcorp Limited ('the Company') had issued Annual Report along with 39th Notice of Annual General Meeting (AGM) dated 16th July, 2024 for convening the AGM of the shareholders, scheduled to be held on Thursday, 12th August, 2024, at 4:00 p.m. via Video Conference / Other Audio Visual Means. The AGM Notice has already been circulated to all the Shareholders of the Company through email.

Please note that a corrigendum is being issued by the Company to amend the details in the said 39th AGM Notice.

In this regard, we would like to request all the shareholder's to consider below mentioned changes in the said notice:

- On page no. 20 to the Annual Report- point no. 1) Financial Highlights
- On page no. 29 to the Annual Report -Company Outlook for its business segments Standalone and Consolidated Financials
- On page no. 74, Balance Sheet as at 31st March 2024- Total assets as on 31.03.2024 shall be read as 20,439,23 (Rs. In Lakhs)

Please note that the copy of said revised notice after incorporating above mentioned change has made available on the website of the company i.e. www.pinc.co.in

All other particulars and details in the Annual Report remain the same By Order of Board of Directors For Pioneer Investcorp Limited

Riddhi Sidhpura Company Secretary

Date: 09th August 2024 Place: Mumbai



## **COCHIN SHIPYARD LIMITED**

Registered Office: Administrative Building, Cochin Shipyard Premises, Perumanoor, Kochi - 682015, **Ph**: 0484 2501306. **Fax**: 0484 2370897. Website: www.cochinshipyard.in CIN: L63032KL1972G0I002414

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2024.** 

				(₹ in lakhs)
			Consolidated	
SI.	Particulars Particulars	Quarte	r ended	Year Ended
No.	raticulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
		Una	udited	Audited
1	Total Income from Operations	85548.20	55995.23	414063.51
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extra ordinary items)	23582.14	13736.38	107093.76
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	23582.14	13736.38	107093.76
4	Net Profit / (Loss) for the period after $\tan{(after \text{Exceptional} \text{and/or} \text{Extra} \text{ordinary} \text{items)}$	17423.54	9865.24	78327.78
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit $/$ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18088.79	11307.88	81246.36
6	Paid up Equity share capital	13154.04	13154.04	13154.04
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	505384.04	440853.80	487179.63
8	Securities Premium Account	93151.90	93151.96	93151.90
9	Net worth	518538.08	454007.84	500333.67
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	2300.00	12300.00	2300.00
11	Debt Equity Ratio	0.00	0.03	0.00
12	Earnings Per Share (of ₹5 each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (₹)	6.62	3.75	29.77
13	Capital Redemption Reserve	12353.76	12353.76	12353.76
14	Debenture Redemption Reserve	0.00	1668.44	0.00
15	Debt Service Coverage Ratio	8.38	3.94	11.89
16	Interest Service Coverage Ratio	10.17	4.64	14.74
Note	S:			

**votes:**• Standalone financial information of the Company, pursuant to Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations is as
(₹ in lakhs)

1	10	nows.			( \ III Iakiis
ı			Quarte	r ended	Year Ended
ı	SI. No.	Particulars Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
ı	140.		Unai	udited	Audited
ı	1	Turnover	70984.23	44414.45	364527.97
ı	2	Profit / (Loss) before Tax	24214.54	14512.29	109362.40
ı	3	Profit / (Loss) after Tax	18084 61	10941 34	81310 34

- · The above is an extract of detailed format of quarterly and year to date consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results (standalone and consolidated) are available in the Company's website (www.cochinshipyard.in) and in the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com). For the other line items referred in Regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to National Stock Exchange of India Limited and BSE Limited and can be accessed in their websites www.nseindia.com and www.bseindia.com.
- The above unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 was reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors and taken on record at their meetings held on August 08, 2024 and also been subject to limited review by M/s. Anand and Ponnappan, Chartered Accountants, Kochi

Place: Kochi

Date : August 08, 2024

For Cochin Shipyard Limited Chairman & Managing Director

Hindi version of this advertisement is published in the website (www.cochinshipvard.in) of CSL



# Transpek Transpek Industry Limited

CIN NO.: L23205GJ1965PLC001343

Registered Office: 4th Floor, Lilleria 1038, Gotri - Sevasi Road, Vadodara - 390 021. Ph #: (0265) 6700300

Email: secretarial@transpek.com Website: www.transpek.com

## EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

		Standaion	e ( RS. In Lakns )	Standalone ( Rs. in Lakns ) Consolidated (Rs. in I			(RS. In Lakns)	1 Lakris)		
PARTICULARS	Quarter ended 30th June, 2024 (Unaudited)	Quarter ended 31st March, 2024 (Audited)	Quarter ended 30th June, 2023 (Unaudited)	Year ended 31st March, 2024 (Audited)	Quarter ended 30th June, 2024 (Unaudited)	Quarter ended 31st March, 2024 (Audited)	Quarter ended 30th June, 2023 (Unaudited)	Year ended 31st March, 2024 (Audited)		
Revenue from Operations	15,186.07	14,820.78	16,216.33	57,962.68	15,186.07	14,820.78	16,216.33	57,962.68		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,166.38	874.12	2,125.48	5,551.60	1,166.25	874.09	2,125.42	5,551.24		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,166.38	874.12	2,125.48	5,551.60	1,166.25	874.09	2,125.42	5,551.24		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	929.03	563.73	1,585.05	3,856.25	928.90	563.70	1,584.99	3,855.89		
Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,565.81	4,350.89	1,853.67	10,211.92	1,565.68	4,350.86	1,853.61	10,211.55		
Equity Share Capital	558.56	558.56	558.56	558.56	558.56	558.56	558.56	558.56		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_	_	-	66,781.85				66,780.56		
Earnings Per Share (of Rs.10/- each)										
Basic & Diluted ( Rs. )	16.63	10.09	28.38	69.04	16.63	10.09	28.38	69.03		
Nata .	•				•	•		•		

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015 The full format of the Unaudited Financial Results is available on the Company's website at www.transpek.com and the Stock Exchange's Website at www.bseindia.com.

Date: August 08, 2024 Place : Vadodara

For TRANSPEK INDUSTRY LIMITED BIMAL V. MEHTA MANAGING DIRECTOR DIN: 00081171

CIN: L24117RJ1991PLC006307, Tel. No.: 0141-2770202/03

E-mail address: com.sec@poddarpigmentsltd.com, Website address: www.poddarpigmentsltd.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024

S.	Particulars		Year Ended		
No.	Farticulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited
		30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
1	Total Income from Operations	10,028.16	9,968.27	9,306.55	37,551.61
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	1,030.25	1,190.30	943.26	3,886.08
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	1,030.25	1,190.30	943.26	3,886.08
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	760.56	874.64	686.67	2,881.90
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,565.07	682.83	4,314.73	5,469.12
6	Equity Share Capital	1,061.00	1,061.00	1,061.00	1,061.00
7	Reserves (Excluding Revalution Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	_	-	33,778.77
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-				
	1. Basic:	7.17	8.24	6.47	27.16
	2. Diluted :	7.17	8.24	6.47	27.16
No	toe:				

Place : Chennai

Date: 8th August, 2024

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024 is available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website i.e. www.poddarpigmentsltd.com.

For and on behalf of the Board of Directors For Poddar Pigments Limited

> S.S. Poddar **Managing Director** DIN: 00058025



Chemistry for Better Living

## **Laurus Labs Limited**

Read.Office: Laurus Enclave, Plot Office 01, E. Bonangi Village Parawada Mandal, Anakapalli District, Andhra Pradesh - 531021, India

Corp.Office: 2nd Floor, Serene Chambers, Road No.7, Banjara Hills Hvderabad - 500034, Telangana, India.

Tel: +91 40 3980 4333 ; Fax: +91 040 3980 4320 **E-mail:** secretarial@lauruslabs.com; **Website:** www.lauruslabs.com

## NOTICE

#### TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION **FUND (IEPF) AUTHORITY**

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Final Dividend declared for the financial year 2016-17, which remained unclaimed for a period of seven years is required to be transferred to IEPF. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

Adhering to various requirements set out in the Rules, the Company has communicated individual notices to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority advising them to make an application for claiming their unclaimed dividend.

The Company has uploaded the complete details of the concerned shareholders along with their DP ID - Client ID whose shares are liable to be transferred to the IEPF Authority on its website www.lauruslabs.com. Shareholders are requested to verify the details of the shares which are liable to be transferred to the IEPF Authority. The concerned shareholders may note that failure to claim the same would lead to their equity

shares being transferred to the IEPF Authority without any further notice, upon such transfer no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount. Both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Demat Account including all benefits occurring on such shares, if any, can be claimed back by them from IEPF authority after following the procedure prescribed under the Rules. The procedure and details of which are available at www.iepf.gov.in.

For any queries in respect of the above matter, shareholders may contact M/s. KFin Technologies Limited, the Registrar & Transfer Agents, Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy District, Telangana - 500032. Tel: +91 40 67162222, E-mail: einward.ris@kfintech.com or may contact the Company at the address/email/telephone number mentioned above.

By order of the Board

Place: Hyderabad Date: 08.08.2024

For Laurus Labs Limited

**G. Venkateswar Reddy** Company Secretary



## **JAYKAY ENTERPRISES LIMITED**

CIN: L55101UP1961PLC001187 REGISTERED OFFICE: KAMLA TOWER KANPUR UP 208001 Tel:-+91 512 2371478-81

E-mail: cs@iavkaventerprises.com. Website:- www.javkaventerprises.com

	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER	ENDED JU	NE 30, 2024	
				(₹ in Lakhs)
		C	ONSOLIDATE	:D
S. No.	Particulars	Quarte	r ended	Year Ended
No.		30-Jun-24	30-Jun-23	31-Mar-24
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,714.35	695.30	5,266.19
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	502.56	74.04	1,025.66
3	Net Profit / (Loss) for the period beforetax (after Exceptional and/or Extraordinary items)	502.56	74.04	1,025.66
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	502.56	74.04	959.87
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	536.25	-220.42	1,235.14
6	Equity share capital (Face value of ₹ 1 per share)	584.58	584.58	584.58
7	Other equity (Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			17,337.55
8	Earning per share (of $\ref{fig:prop}$ 1 each) (for continuing and discontinued operations) - Not Annualized			
1	Basic- In Rupees	0.78	0.08	1.51
	Diluted-In Rupees	0.78	0.08	1.51

I.	The key standalone financial information of the Company is as under:-			
		Quarter ended 30-Jun-24 30-Ju Unaudited Unaud 42.68 583.35	TANDALONI	
S. No.	Particulars	Quarte	r ended	Year Ended
NO.		30-Jun-24	30-Jun-23	31-Mar-24
		Unaudited	Unaudited	Audited
а	Revenue from operations	42.68	29.70	192.34
b	Profit/(loss) for the period/year before tax	583.35	21.44	1,293.23
C	Profit/(loss) for the period/year after tay	583 35	21 44	1 292 64

The above is an extract of the detailed format of financial results for quarter ended June 30, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results (Consolidated & Standalone) for the quarter ended June 30, 2024, are available on the Company's website i.e. www.jaykayenterprises.com and also on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com.

The above financial results for the guarter ended June 30, 2024, have been reviewed by the Audit Committee and approved by the ard of Directors on August 07, 2024. The financial results for the quarter ended June 30, 2024 have also been reviewed by P.L. Tandon & Company, Chartered Accountants, the Statutory Auditors of the Company and review report is unmodified.

> For and behalf of the Board of Directors of Jaykay Enterprises Limited

> > Abhishek Singhania Chairman & Managing Director



## GARWARE TECHNICAL FIBRES LIMITED

#### **EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30<sup>TH</sup> JUNE, 2024

(₹ in Lakhs)

S			Stand	alone			Conso	lidated	
N	)	Quarter Ended 30.06.2024 (Audited)	Quarter Ended 31.03.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2023 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 30.06.2024 (Audited)	Quarter Ended 31.03.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2023 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Total income from operations (net)	36,626.59	38,305.66	32,932.45	1,32,262.33	34,680.52	39,480.56	33,501.90	1,36,880.07
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,155.89	9,118.31	5,758.59	25,767.18	6,207.29	9,147.53	5,709.82	27,171.41
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	7,155.89	9,118.31	5,758.59	25,767.18	6,207.29	9,147.53	5,709.82	27,171.41
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	5,636.33	6,910.15	4,444.31	19,685.35	4,677.70	6,956.07	4,296.32	20,818.87
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	6,468.16	7,196.63	4,984.63	21,248.08	5,509.53	7,242.55	4,836.64	22,381.61
6	Equity Share Capital (Face Value is ₹ 10/- per share)	1,985.32	2,037.82	2,037.82	2,037.82	1,985.32	2,037.82	2,037.82	2,037.82
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				1,21,118.21				1,21,348.40
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)								
	(a) Basic :	28.19	33.91	21.81	96.60	23.38	34.09	21.08	102.16
	(b) Diluted :	28.19	33.91	21.81	96.60	23.38	34.09	21.08	102.16

Date: 08th August, 2024

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2024 is available on the Company's website at www.garwarefibres.com and also on the Stock Exchanges websites, i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

2. The Unaudited Standalone Financial Results of Garware Technical Fibres Limited ("the Company") as well as Consolidated Financial Results of the Company and its Subsidiaries and its associates for the quarter ended 30th June, 2024 ("the Financial Statements"), were reviewed by the Audit Committee and have been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, 08th August, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited review" of the Financial Statements for the quarter ended 30th June, 2024.

For Garware Technical Fibres Limited V. R. GARWARE **Chairman & Managing Director** 

DIN: 00092201

Regd. Off.: Plot No. 11, Block D-1, M.I.D.C., Chinchwad. Pune - 411 019. CIN: L25209MH1976PLC018939; Telephone No.: (+91-20) 27990000; E-mail: secretarial@garwarefibres.com; Website: www.garwarefibres.com

Date: 07-Aug-24













## 'कुरती जिंकली मी हरले' विनेश फोगाटची कुस्तीतून निवृत्ती

पॅरिस, दि.८ : आई, कुस्ती जिंकली मी हरले, तुझं स्वप्न आणि माझी हिंमत आता संपलीय, याहुन अधिक लढण्याची ताकद माझ्यात उरली नाहीये, अलविदा कुरती २००१-२०२४. मी नेहमीच तुमच्या सर्वांची ऋणी राहीन, माफी, अशी भावनिक पोस्ट भारताची क्रस्तीपटू विनेश फोगाटने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून कुरनीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. मंगळवारी विनेशनं महिलांच्या ५० किलो वजनी गटातील उपात्य सामन्यात क्युबाच्या युरनेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती. मात्र, बुधवारी सकाळी विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं. यामुळे संपूर्ण भारतालाच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

#### महिंदा ॲण्ड महिंदा लिमिटेड

**नोंटणीकत कार्यालय:** गेटवे इमारत, अपोलो बंदर, मुंबई, महाराष्ट्र, मुंबई-४००००१ वेथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीचे खाली नमद केलेले प्रतिभृतीकरिता हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहे भाणि सदर प्रतिभुती धारक/अर्जदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर को व्यक्तीस सदर प्रतिभृतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकत कार्यालयात सदर सचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुय्य ।।गप्रमाणपत्र वितरीत केले जाईल

धारकांची	फोलिओ	प्रमाणपत्र	शेअर्स	अनुक्र	मांक
नावे	क्र.	क्र.		पासून	पर्यंत
सुभाष चांद रुस्तगी व सुशिल गुप्ता	आर००१५४५	४१४५६३ २०२०६६०	६६४ ६६४	१२३९२७८७४१ ६५७५६३१	१२३९२७९४0४ ६५७६२९४
ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०८.२०२	Х			सुभाष चांद र	भागधारकांची नावे स्तगी व सुशिल गुप्ता

SIEMENS LIMITED Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Beasant Road, Worli Mumbai, Maharashtra 400 030

Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has / have been lost / misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has / have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation. Name[s] of Kind of Securities and No. of Distinctive Number (s) holder[s] face value securitie
Mahendra Mali Equity Shares of Rs.2/- each 250 
 securities

 250
 170809498 to170809747
 Folio No. SIM0006226. Certificate No. B455211

Date: 09/08/2024

[Name/s of Holder[s] / Applicant[s]]

## PINC

## पायोनीयर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड

सीआयएन : L65990MH1984PLC031909 नोंदणीकृत कार्यालय : १२१८, मेकर चेंबर्स ५, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूरं. क्र. : +९१ २२ ६६१८ ६६३३/फॅक्स : +९१ २२ २२०४ ९१९५ वेबसाइट : www.pinc.co.in ई-मेल आयडी : investor.relations@pinc.co.in

#### वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्या ३९ व्या वार्षिक अहवालाचे शुद्धिपत्रक

गध्यमातून गुरुवार, दि. १२.०८.२०२४ रोजी दु. ४.०० वाजता आयोजित करण्यात येत असलेल्या भागधारकांच्य एजीएम आयोजित करण्यासाठीच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सचनेसमवेत वार्षिक अहवाल जारी केला होता. एजीएमची सूचना यापूर्वीच कंपनीच्या सर्व भागधारकांना ई–मेलद्वारे वितरीत करण्यात आलेली आहे कुपया नोंद घ्यावी की, सदर ३९ व्या एजीएमच्या सुचनेतील तपशिलात सुधारणा करण्यासाठी कंपनीद्वारे शुद्धिपत्रव

ग्रासंदर्भात सर्व भागधारकांनी कृपया सदर सूचनेतील खालील निर्देशित बदलांची नोंद घ्यावी

- वार्षिक अहवालाचे पृष्ठ क्र. २० मुद्दा क्र. १) वित्तीय ठळक बाबी
- वार्षिक अहवालाचे पृष्ठ क्र. २० कंपनीचे व्यावसायिक विभाग, स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्ष यांकरिताचे कंपनी आऊटलुक
- पृष्ठ क्र. ७४ वर दि. ३१.०३.२०२४ रोजीनुसारचा ताळेबंद दि. ३१.०३.२०२४ रोजीनुसार एकूण संपत्ती र २०,४३९.२३ (रु. लाखांत) वाचावी

कृपया नोंद घ्यावी की वरील निर्देशित बदलांच्या समावेशापश्चात सदर सुधारित सूचनेच्या प्रती कंपनीची वेबसाइर vww.pinc.co.in वर उपलब्ध आहेत

वार्षिक अहवालातील अन्य सर्व मजकूर व तपशील अपरिवर्तित राहील

संचालक मंडळाच्या आदेशादा ायोनीयर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड करित

दिनांक : ०९.०८.२०२४ ठिकाण : मुंबई

सूचना

लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. नोंदणीकत कार्यालय: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम)

मुंबई-४०००८३, महाराष्ट्र येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुतीकरिता हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि सदर प्रतिभृती धारक/अर्जदारांनी दृय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केर

जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत ठार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जा

नाही आणि कपनीकडून दुय्यम	भागप्रमाणपत्र वितरीत	त केले जाईल.	
(धारक, संयुक्त धारकाचे	प्रतिभुती प्रकार	भागांची	अनुक्रमांक
नाव, काही असल्यास)	व दर्शनी मुल्य	संख्या	पासून-पर्यंत
दीपक मेहता	रु.२/−	५४७४०	२४९७९९३६ ते २५०३४६७५
			सही/-

दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२४ ठेकाण: मुंबई

धारक/अर्जदाराचे नाव

## नम्ना क्र.आयएनसी-२५ए

मब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१

इंडिग्रीड २ लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता: युनिट क्र.१०१, १ला मजला, विंडसर, गाव कोलेकल्याण, सीएसटी रोड समोर, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८,

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ६ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय ांचालक यांचा पत्ता: पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

इंडिग्रीड २ लिमिटेड सही/-

९ ऑगस्ट, २०२४

गिरीराज अजमेरा **नोंदणीकृत कार्यालय पत्ता:** युनिट क्र.१०१, १ला मजला, विंडसर, गाव कोलेकल्याण सीएसटी रोड समोर, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८, महाराष्ट्र.

जाहिदि मिटिस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे **चाविंद्रा**, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नंबर **७९/२/१**, यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर **२४५,ओ**/**डबलु नंबर टी.पी./डी.आर.सी./१२०४**, दि.**०९/०७/२०२४**, टीडीआर क्षेत्र **१५९२.००** चौरस मीटर अशी मिळकत **श्रीमती संगिता सुरेश पाटील**, राहणारः चाविंद्रा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांच्या मालकीची असुन सदर टिडीआर क्षेत्रापैकी **१०१०.००** चौरस मीटर त्यांनी आमचे अशिलांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तसेच आमच्या अशिलांना सदर मिळकतीची टायटल तपासणी करावयाची असुन त्यांच्या सांगण्यावरुन सदरची जाहीर नोटीस देत आहोत. तरी वरील मिळकतीत कोणीही व्यक्ती वा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपद्वा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट, करार कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने / व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन चौदा (१४) दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरी कारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावेः तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल सदरचा व्यवहार पुर्ण करतील याची नोंद घ्यावी 9)कार्यालयीन पत्ता<u>:</u> २०५, दुसरा

मजला, कोणर्क आर्केड, तहसिलदार कार्यालया समोर, ॲंड. व्यंकटेश टी. चिटीकेन काप कणेरी, भिवंडी, जि. ठाणे २)नगर रचना विभाग, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका, भिवंडी, जि. ठाणे. ४२१३०२

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की माझे अशिल **श्री. राजीव नवीनचंद्र अश** हे १) श्री. हरेश व्ही. शर्मा आणि २) श्री. चेतन व्ही. शर्मा यांच्याकडून "राज व्हिला को-ऑप **हौसिंग सोसायटी लिमिटेड**" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या "**राज व्हिला**" इमारतीच्या, चवथ्या मजल्यावरील, ३९७ चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेला त्यांचा फ्लॅट क्रमांक ४०३ विकत घेत आहेत जो **मुंबई उपनगर, जवाहर नगर रोड क्र. १७, गोरेगाव (पश्चिम), मुंबई** ४००१०४., च्या नोंदणी जिल्ह्यातल्या गाव - पहाडी गोरेगाव पश्चिम, तालुका - बोरिवली ह्या स्थित प्लॉट नं. ३१७, सी.टी.एस. नं. ४३७ येथे स्थित हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये आहे. सदर ) श्री. हरेश व्ही. शर्मा आणि २) श्री. चेतन व्ही. शर्मा ह्यांना "राज व्हिला को-ऑप. हौसिंग सोसायर्ट लिमिटेड" ह्यांना शेअर सर्टिफिकेट क्रमांक. ००१६ जे १० पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/- शेअरस् १५ ते १६० मधील विशिष्ट संख्या (दोन्ही समावेशी) त्यांच्या नावे जारी केले आहेत.

तसेच १) श्री. हरेश व्ही. शर्मा आणि २) श्री. चेतन व्ही. शर्मा ह्यांनी माझ्या आशिलानना असे कळवर् आहे की दिनांक १७/०९/२०१३ रोजी खरेदीखतद्वारे १) श्री. हरेश व्ही. शर्मा, २) श्री. चेतन व्ही. शम आणि ३) श्री. विष्णुभाई व्ही. शर्मा ह्यांनी ऋषबराज इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. ह्यांच्याकडन सदः फ्लॅट क्रमांक. ४०३ विकत घेतला होता आणि त्यानंतर श्री. विष्णुभाई व्ही. शर्मा ह्यांचा मृत्यू झाल आणि त्यांना श्रीमती. मधुबेन व्ही. शर्मा (पत्नी), श्री. जितेंद्र व्ही. शर्मा (मुलगा), श्री. हरेश व्ही. शर्मा (मुलगा), आणि श्री. चेतन व्ही. शर्मा (मुलगा) असे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत सदर फ्लॅट क्रमांक. ४०३, किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, करा बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना य नोटीस/सचनेद्रारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सचन प्रकाशित झाल्याच्या तारखेपासन **१५ दिवसांच्या** आत मला खालील नमद पत्यावर त्यासंबंधी योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्त अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडन दिलेला आहे असे सही/

ठिकाण - मुंबई दिनांक: ०९/०८/२०२४

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४.

<u>जाहिर नोटीस</u>

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. आशिष जयवंत भोसले, राः– सदनिका क्र. ५०२, पाचवा मजला, शिवनील अपार्टमेंट, बदलापूर (पु) पिनकोड — ४२१५०३ यांचे वडील कै. – जयवंत रामचंद्र भोसले यांनी त्यांच्या हयातीत एकत्रितपणे माझे अशिल आशिष व श्री. चेतन जयवंत भोसले यांस बरोबर सदनिका क्र. ५०२, पाचवा मजला, शिवनील अपार्टमेंट, बदलापूर (पु) क्षेत्रफळ ४२.२० चौ.मी 🛨 ५.९५ चौ.मी = ४४.५८ चौ.मी अशी मोजमापाची सदनिका जिचा सर्वे क्र. ३४, हिस्सा क्र. १३ पै, फ्लॉट नं. ६ असून त्याचा नोंदणीकृत दस्त क्र. १५५४५/२०१७ असून दिनांक : ०५/१२/२०१७ रोजी दुय्यम निबंधक उल्हासनगर–२ यांचे कडे नोंदविण्यात आलेला आहे. सदरची सदनिका हि में. नील सिद्धी डेवलपर्स तर्फे भागीदार जितेश पंढरीनाथ घोरपडे यांचे कडून खरेदी केलेली आहे. तिस यापुढे "सदरहू सदनिका" संबोधण्यात यावे .माझे अशिलांचे वडील कै. जयवंत.रा. भोसले यांचा मृत्यू दिनांक : १०/०५/२०२४ रोजी सेंट. जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे झालेले आहे. माझ्या अशिलांचे वडिलांच्या मृत्यू पश्च्यात १) श्रीमती. मंगला जयवंत भोसले (पत्नी) २) श्री. आशिष जयवंत भोसले (मुलगा)) ३) सौ. पूजा ज्ञानेश्वर गायकवाड (मुलगी) ४) श्री. चेतन जयवंत भोसले (मुलगा) हेच सदर सदनिकेच्या संयुक्त कायदेशीर वारस आहेत,

तरी वरील कारणास्तव सदर सदनिकेच्या मालकी हक्का बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांच्य आत कळवावे, तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व सदर सदनिकेचे वारस वरील प्रमाणे ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

दि. ०८/०८/२०२४, कल्याण पत्ता — लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल जवळ, जोशी बाग, कल्याण (प).

ॲड. सौ. सुजाता म्हात्रे ९०२०९३६४७४

Societies Recove

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई १५/१, बटाटा मेन्शन, गुरूकृपा साडी सेंटरच्या वरती, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई - ४०००१२

## जाहीर नोटीस

रविकिरण को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. मुंबई .... अर्जदार सुजाता चेंबर्स, १०६/१०७, पहिला माळा, Assistant Registrar Co-op

प्लॉट नं. १/३, अभयचंद गांधी मार्ग, मिरची गल्ली, मस्जिद, मुंबई-४०० ००९ अनुक्रमांक १ ते २५

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल कलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होता. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ३०/०८/२०२४ रोजी दुपारी २.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

अ.	जाब देणाऱ्याचे नांव	जाब	अर्ज दाखल	दावा	दावा	पुढील
ज. क्र.	जाब दणान्याय नाप	देणार वेणार	दिनांक	अर्ज	रक्कम	सुनावणी सुनावणी
				豖.		
१	नरेश शंकर हाटे	?	०५/०७/२०२४	७९	५४,४८०	३०/०८/२०२४
२	अहमद अब्दुल कादर खान	3	०५/०७/२०२४	७९	५४,४८०	३०/०८/२०२४
3	सुहास माणिक जाधव	१	०५/०७/२०२४	८०	५,३८,३६२	३०/०८/२०२४
8	गणपत बाल्या कसबेले	?	०५/०७/२०२४	८०	५,३८,३६२	३०/०८/२०२४
ų	अनिता सुहास जाधव	3	०५/०७/२०२४	८०	५,३८,३६२	३०/०८/२०२४
ξ	विजय बहादूर रामअजोर यादव	१	०५/०७/२०२४	८१	२,३६,६३०	३०/०८/२०२४
9	मेहबूब खान निसार खान	?	०५/०७/२०२४	८१	२,३६,६३०	३०/०८/२०२४
۷	प्रल्हाद नथनी शाह	3	०५/०७/२०२४	८१	२,३६,६३०	३०/०८/२०२४
9	मो. नब्बीजान रहमत्तूला शेख	१	०५/०७/२०२४	८२	१,१२,४९९	३०/०८/२०२४
१०	रिझवान अहमद	7	०५/०७/२०२४	८२	१,१२,४९९	३०/०८/२०२४
११	मो. आदिल जुबेर अहमद शेख	3	०५/०७/२०२४	८२	१,१२,४९९	३०/०८/२०२४
१२	अहमद अब्दुल कादर खान	१	०५/०७/२०२४	८३	२,९१,७२८	३०/०८/२०२४
१३	नरेश शंकर हाटे	2	०५/०७/२०२४	८३	२,९१,७२८	३०/०८/२०२४
१४	मनिषा सुरेश वेंकटे	१	०५/०७/२०२४	८४	३,९९,१२०	३०/०८/२०२४
१५	नरेश शंकर हाटे	7	०५/०७/२०२४	८४	३,९९,१२०	३०/०८/२०२४
१६	बबलू गोविंदराव शिंदे	3	०५/०७/२०२४	८४	३,९९,१२०	३०/०८/२०२४
१७	अमर भिमराव कणसे	१	०५/०७/२०२४	८५	१,७९,००५	३०/०८/२०२४
१८	नामदेव तुकाराम नावलकर	7	०५/०७/२०२४	८५	१,७९,००५	३०/०८/२०२४
१९	अमोल जयसिंग नाईक	3	०५/०७/२०२४	८५	१,७९,००५	३०/०८/२०२४
२०	प्रेम गोविंद काठोले	१	04/09/2028	८६	१,६३,३७०	३०/०८/२०२४
२१	रुपाली विक्रम कुडतरकर	7	०५/०७/२०२४	८६	१,६३,३७०	३०/०८/२०२४
२२	बबलू गोविंद शिंदे	3	04/09/२०२४	८६	१,६३,३७०	३०/०८/२०२४
२३	तुकाराम ज्ञानू माने	१	04/06/2028	८७	२,३९,५३०	३०/०८/२०२४
28	राजेंद्र रामकिसन चौहाण	7	०५/०७/२०२४	८७	२,३९,५३०	३०/०८/२०२४
२५	दत्तात्रय चंद्रकांत माने	3	04/09/२०२४	८७	२,३९,५३०	३०/०८/२०२४
						·

सदर नोटीस दि. ०२/०८/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.



सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवेवर) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई PUBLIC NOTICE

Rs.1/- (Rupee one only) each with Folio No. T0200066 of **The Indian Hotels Compan** .imited, having its registered office at Mandlik House, Mandlik Road, Mumba Maharashtra, 400001 registered in the name of TEHMINA BARJOR DABDI jontly with HOSHANG BARJOR DABDI have been lost, HOSHANG BARJOR DABDI has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect o the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days

the publication	n of this notice.		
Folio No.	Certificate Nos.	Distinctive Nos.	No of Shares
T0200066	16452	27480271 to 27483990	3720
T0200066	36513	989721693 to 989722657	965
ate: 09/08/20	24,	Name of t	he Applicant :
laaa . Mumba	.: '	Uachana	Davies Dahdi

## **CRP RISK MANAGEMENT LIMITED**

CIN: L72100MH2000PLC124689 Registered Office: B - 208,209 Classique Centre, Off Mahakali Caves Andheri - (East), Mumbai, Maharashtra, India, 400093, Phone: 9969410171 | Email: compliance@crp.co.in

### NOTICE FOR 24th ANNUAL GENERAL MEETING

The Members

CRP Risk Management Limited

. Shareholders may note that the 24th Annual General Meeting (AGM) of the Company w be held over video conference/other audio-visual means on Thursday, September 5 2024 at 11:00 A.M. IST in compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 (hereinafter referred to as "the Circulars") and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business/(es) that will be set forth in the Notice of the Meeting

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2024, will be sent only through email to all the shareholders whose email addresses are registered with the Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent "Skyline Financial Service Pvt Limited" at Prayin.cm@skylinerta.com . The Notice of 24th AGM and Annual Report for financial year ended March 31, 2024 will also be made available on the website of the Company at https://www.crp.co.in/ on the websites of BSE at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

. Shareholders who have not registered their email addresses will have an opportunity to cast their vote remotely on business/(es) as set forth in the Notice of the AGM through a remote e-voting system or through an e-voting system during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice to the shareholders

The 24th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

By order of the Board of Directors

Mr. Rahul Verma Company Secretary

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई १५/१, बटाटा मेन्शन, गुरूकृपा साडी सेंटरच्या वरती, गणेश गल्ली. लालबाग, मुंबई - ४०००१२

## जाहीर नोटीस

लोकशांती को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. मुंबई .... अर्जदार शॉप नं. ४१, शिवाजी नगर को. ऑप. हौ. सोसा. ना. म. जोशी मार्ग, Assistant Registrar Co-op.


मुंबई-४०० ०१३ अनुक्रमांक १ ते २७ Societies Recovery Gen. Outward No. 339 Date: 02/08/2024

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल कलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आर्ल होता. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपल विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एव शेवटची संधी देण्यात येत असून **दिनांक ३०/०८/२०२४ रोर्ज** दुपारी २.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांर्च माहिती खालीलप्रमाणे :-

अ. जाब देणाऱ्याचे नांव जाब अर्ज दाखल दावा दावा

क्र.	जाब दणाऱ्याय नाप	देणार	दिनांक	जर्ज अर्ज क्र.	रक्कम	सुनावणी
१	रंजीत हरिश्चंद्र जयस्वाल	१	०५/०७/२०२४	90	१,५८,०००	३०/०८/२०२४
7	धिरेंद्र बसंतलाल जयस्वाल	2	०५/०७/२०२४	90	१,५८,०००	३०/०८/२०२४
3	शिवकुमारी शिवाजी केसरवाणी	3	०५/०७/२०२४	90	१,५८,०००	३०/०८/२०२४
8	वैशाली पोपट आव्हाड	१	०५/०७/२०२४	७१	१,४७,०००	३०/०८/२०२४
4	सकुबाई देवराम सानप	7	०५/०७/२०२४	৬१	१,४७,०००	३०/०८/२०२४
ξ	गणेश देवराम खैरे	3	०५/०७/२०२४	७१	१,४७,०००	३०/०८/२०२४
૭	रमेश वक्काय्या येलीगेटी	१	०५/०७/२०२४	७२	७,२७,०००	३०/०८/२०२४
ሪ	समीर वसंत लवेकर	7	०५/०७/२०२४	७२	७,२७,०००	३०/०८/२०२४
९	करण मोहन दळवी	ş	०५/०७/२०२४	७२	७,२७,०००	३०/०८/२०२४
१०	दत्तात्रय ज्ञानेश्वर सांगले	2	०५/०७/२०२४	७३	२,५२,०००	३०/०८/२०२४
११	गणेश संभाजी कारखेले	ş	०५/०७/२०२४	७३	२,५२,०००	३०/०८/२०२४
१२	कुणाल अरुण शितोळे	१	०५/०७/२०२४	৬४	२,३३,०००	३०/०८/२०२४
१३	श्रद्धा विनायक आंबीकर	2	०५/०७/२०२४	98	२,३३,०००	३०/०८/२०२४
१४	संकेत साताप्पा घारे	3	०५/०७/२०२४	৬४	२,३३,०००	३०/०८/२०२४
१५	रमेश रामेश्वर निशाद	१	०५/०७/२०२४	૭५	९४,०००	३०/०८/२०२४
१६	दिनेश सुभाषचंद्र शुक्ला	2	०५/०७/२०२४	૭५	९४,०००	30/0८/२०२४
१७	चंद्रशेखर हरिनाथ हरिजन	ş	०५/०७/२०२४	હ્ય	९४,०००	३०/०८/२०२४
१८	जोतिबा पुंडलिक चौगुले	१	०५/०७/२०२४	હદ્દ	९०,०००	३०/०८/२०२४
१९	लक्ष्मण नारायण बाळेकुंद्री	2	०५/०७/२०२४	હદ્દ	९०,०००	३०/०८/२०२४
२०	कल्लप्पा संतू पाटील	3	०५/०७/२०२४	७६	९०,०००	३०/०८/२०२४
२१	संभाजी शिवाजी पेडणेकर	१	०५/०७/२०२४	1919	७९,०००	३०/०८/२०२४
22	रविंद्र रामा थोरवत	2	०५/०७/२०२४	૭૭	७९,०००	३०/०८/२०२४
	शैलेश तानाजी शिंत्रे	3	04/09/२०२४	૭૭	७९,०००	३०/०८/२०२४
28	शशिकांत शिवाजी पाटील	3	04/09/2028	૭૮	१७,४०,०००	30/0८/२०२४
२५	आनंदा कृष्णा पाटील	2	०५/०७/२०२४	৬८	१७,४०,०००	३०/०८/२०२४
२६	संजय बापू पाटील	3	04/06/2028	৩८	१७,४०,०००	
	संकेत सातप्पा घारे		04/09/2028		१७,४०,०००	

कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.



सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवेवर) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई

#### जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की सदनिका नं. डी / २३, तळ मजला, ओम गंगेश्वर कृपा हौसिंग सोसायटी लि., पंचायत बावडी जवळ, सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ही सदनिका श्रीमती. पल्लवी पांड्रंग तलवडकर ह्याच्या मालकीची आहे व त्या सोसायटीच्या सभासद आहेत. यापवी सदर सदनिका मयत श्री. पांडुरंग नारायण तलवडकर यांनी श्री. ओमप्रकाश लेलप्पा कारंडे यांचेकडून दिनांक ३०/०५/२००६ रोजीच्या करारनाम्याव्दारे मालकी तत्वावर कायम स्वरूपी विकत घेतलेली होती व तो करारनामा दुय्यम निबंधक कल्याण - ३ येथे अनु. क. २१०७ / २००६ दिनांक ३० / ०५ / २००६ व्दारे नोंदणी केलेला आहे. .त्यानंतर श्री. पांडुरंग नारायण तलवडकर हे तारीख १५/१२/२०१० रोजी डोंबिवली येथे मयत झालेले आहेत. त्यांच्या पश्च्यात १) श्रीमती. पल्लवी पांडुरंग तलवडकर (पत्नी), २) सौ. पुनम सुरेंद्र कुबल (विवाहीत मुलगी), ३) सौ.प्रिती प्रकाश इरप (विवाहीत मुलगी), आणि ४) श्री. तेजस पांडुरंग तलवडकर (मुलगा), हेच ऐकमेव कायदेशीर वारस आहेत

तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर सदनिकेवर कोणत्याही इतर वारसांचा वा इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपटटा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास य नोटीसीचे तारखेपासन १५ दिवसाच्या आत - खालील पत्यावर योग्य त्या पराव्यासह लेखी हरकत पाठवावी. तदनंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

दिनांक : ०९/०८/ २०२४

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ३, सत्चिदानंद, टिळक रोड, डोंबिवली - पूर्व मो. नं. ९८९२१७६०५५

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई

## लालबाग, मुंबई - ४०००१२ जाहीर नोटीस

१५/१, बटाटा मेन्शन, गुरूकृपा साडी सेंटरच्या वरती, गणेश गल्ली,

शिवसिध्दी अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. मुंबई बी.डी.डी. चाळ नं. १६, रूम नं. २,

ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पू.), मुंबई-४०० ०१३

Assistant Registrar Co-op. Societies Recover Gen. Outward No. 345

अनुक्रमांक १ ते ४७

अ. | जाब देणाऱ्याचे नांव

豖.

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल कलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होता. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ३०/०८/२०२४ रोजी दुपारी २.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

जाब अर्ज दाखल

देणार

दिनांक

अर्ज

रक्कम

पुढील

सुनावणी

	l			,	.,	豖.		3
	l	१	संभाजी विष्णू रणदिवे	१	१५/०७/२०२४	११४	४८,८२०	३०/०८/२०२४
	l	2	विक्रम कोंडिबा रणदिवे	7	१५/०७/२०२४	११४	४८,८२०	३०/०८/२०२४
<u>,</u>	l	3	सुरेश मारुती वर्षे	3	१५/०७/२०२४	११४	४८,८२०	३०/०८/२०२४
त   ते	l	8	बळीराम राममिलन निशाद	१	१५/०७/२०२४	११५	८४,५६०	३०/०८/२०२४
П	l	4	अनिल बंडू पाटील	१	१५/०७/२०२४	११६	३८,८५०	३०/०८/२०२४
<sub>ਨ</sub>	l	ξ	विश्वास जयसिंग पाटील	2	१५/०७/२०२४	११६	३८,८५०	३०/०८/२०२४
1	l	૭	सचिन पांडूरंग पाटील	3	१५/०७/२०२४	११६	३८,८५०	३०/०८/२०२४
त	l	۷	कृष्णा नारायण म्हसकर	१	१५/०७/२०२४	११७	३,४१,७००	३०/०८/२०२४
<u>न</u>	l	९	विश्वंभर केशव पांचाळ	2	१५/०७/२०२४	११७	३,४१,७००	३०/०८/२०२४
Π	l	१०	अक्षय संदिप पाटील	१	१५/०७/२०२४	११८	६२,३००	३०/०८/२०२४
_	l	११	अजित मधुबन सिंग	2	१५/०७/२०२४	११८	६२,३००	३०/०८/२०२४
	l	१२	बाबू मुलनकुट्टी चुदाली	3	१५/०७/२०२४	११८	६२,३००	३०/०८/२०२४
	l	१३	दिनेश भाऊ साळवे	१	१५/०७/२०२४	११९	८६,०५०	३०/०८/२०२४
γ	l	१४	प्रमोद हरिद्वार गुप्ता	2	१५/०७/२०२४	११९	८६,०५०	३०/०८/२०२४
$^{\circ}\parallel$	l	१५	संतोष रमेश मंडल	3	१५/०७/२०२४	११९	८६,०५०	३०/०८/२०२४
8	l	१६	संजय आनंदा गवते	१	१५/०७/२०२४	१२०	७०,०३०	३०/०८/२०२४
8		१७	शिवकुमार गिरजाशंकर पांडे	2	१५/०७/२०२४	१२०	90,030	३०/०८/२०२४
8		१८	ओमकारनाथ जगन्नाथ यादव	3	१५/०७/२०२४	१२०	७०,०३०	३०/०८/२०२४
	l	१९	सदाशिव वसंत कांदळकर	१	१५/०७/२०२४	१२१	६५,५५०	३०/०८/२०२४
8	l	२०	कृष्णा नारायण म्हसकर	2	१५/०७/२०२४	१२१	६५,५५०	३०/०८/२०२४
8	l	२१	संतोष कृष्णा म्हसकर	3	१५/०७/२०२४	१२१	६५,५५०	३०/०८/२०२४
8	l	22	मनोज राजेंद्र कनोजिया	१	१५/०७/२०२४	१२२	६२,३२०	३०/०८/२०२४
8		23	मनोजकुमार भुवनेश्वर शर्मा	2	१५/०७/२०२४	१२२	६२,३२०	३०/०८/२०२४
8		28	ललनकुमार रामानुशल सिंग	ş	१५/०७/२०२४	१२२	६२,३२०	३०/०८/२०२४
8	l	२५	अरविंद गंगाप्रसाद मिश्रा	१	१५/०७/२०२४	१२३	4२,३२०	३०/०८/२०२४
8		२६	मनोजकुमार राजेंद्रप्रसाद कनोजिया	2	१५/०७/२०२४	१२३	4२,३२०	30/0८/२०२४
8	l	२७	अरुण उदयलाल यादव	3	१५/०७/२०२४	१२३	4२,३२०	३०/०८/२०२४
ا	l	२८	ओमप्रकाश कन्हया ठाकूर	१	१५/०७/२०२४	१२४	७१,१६०	३०/०८/२०२४
8	l	२९	प्रकाश दत्तात्रय माने	2	१५/०७/२०२४	१२४	७१,१६०	३०/०८/२०२४
8	l	30	रोशन दिनेश गायकवाड	3	१५/०७/२०२४	१२४	७१,१६०	३०/०८/२०२४
8	l	38	प्रकाश दत्तात्रय माने	१	१५/०७/२०२४	१२५	५८,७९०	३०/०८/२०२४
	l	32	ओमप्रकाश कन्हया ठाकूर	2	१५/०७/२०२४	१२५	५८,७९०	३०/०८/२०२४
٧		33	रोशन दिनेश गायकवाड	æ	१५/०७/२०२४	१२५	५८,७९०	३०/०८/२०२४
$\parallel$		38	बाळासाहेब दत्तात्रय तांबे	१	१५/०७/२०२४	१२६	७८,७२०	३०/०८/२०२४
γ		३५	रंजय हरिनाथ राजभर	2	१५/०७/२०२४	१२६	७८,७२०	३०/०८/२०२४
γ		३६	रविलाल सोनकर	3	१५/०७/२०२४	१२६	७८,७२०	३०/०८/२०२४
٥		३७	संतोष कृष्णा म्हसकर	१	१५/०७/२०२४	१२७	६८,२५०	३०/०८/२०२४
8		३८	सदाशिव वसंत कंदलकर	2	१५/०७/२०२४	१२७	६८,२५०	३०/०८/२०२४
8	l	३९	कृष्णा नारायण म्हसकर	ş	१५/०७/२०२४	१२७	६८,२५०	३०/०८/२०२४
		४०	अजित मधुबन सिंग	१	१५/०७/२०२४	१२८	९१,६५०	३०/०८/२०२४
γ		४१	बाबू मुल्लनकुट्टी चुदाली	2	१५/०७/२०२४	१२८	९१,६५०	३०/०८/२०२४
γ		४२	अक्षय संदिप पाटील	3	१५/०७/२०२४	१२८	९१,६५०	३०/०८/२०२४
γ		83	प्रतिभा विलास शेजवळ	१	१५/०७/२०२४	१२९	५७,२००	३०/०८/२०२४
		४४	बाबूराव चंद्रकांत संकपाळ	2	१५/०७/२०२४	१२९	५७,२००	३०/०८/२०२४
γ		४५	परसराम नागोजी मुर्डेकर	3	१५/०७/२०२४	१२९	५७,२००	३०/०८/२०२४
8		४६	प्रकाश बाळू मुळीक	१	१५/०७/२०२४	१३०	६,३३,७३०	३०/०८/२०२४
8		४७	दत्तात्रय जानबा जाधव	7	१५/०७/२०२४	१३०	६,३३,७३०	३०/०८/२०२४
त्र│		,	सदर नोटीस <b>दि.</b>	٥२,	/०८/२०	२४	रोजी माझे	ो सही व

सदर नाटास ।द. ०२/०८/२०२४ राजा माझ कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.

श्री. संतोष ठुबे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवेवर) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई